

आदिवासी मुलींचे वसतीगृह, सालेकसा
जि.भंडारा व आदिवासी मुलांचे वसतीगृह,
साकोली, जि.भंडारा येथील वसतीगृहांच्या
बांधकामासाठी भूसंपादनाकरीता निधी
उपलबध करुन देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक : पुमाप्र-२००६/प्र.क्र.१५६/का.१७

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २१ सप्टेंबर, २००७

- वाचा :** १) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांचे पत्र क्र.वग-२००७/प्र.क्र./का.३(क)/
२२५९ व २२६०, दिनांक २१.५.२००७.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,
दिनांक १४.९.२००७.

शासन निर्णय : सालेकसा, जि.भंडारा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या बांधकामाकरीता सालेकसा येथील जमीन संपादित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, देवरी यांचे कार्यालयाकडून दि.१.४.१९९९ रोजी निवाडा देण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देण्यासाठी रु.२,६२,४७०/- इतक्या निधीची आवश्यकता आहे.

२. तसेच साकोली येथील मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करावयाचे असून त्याकरीता खाजगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरु आहे. सदर खाजगी जमीन मौजा जमनापूर, ता.साकोली येथे असून सदर प्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी, भंडारा यांनी एकूण रक्कमेच्या २/३ म्हणजेच रु.१,२०,०००/- इतकी रक्कम जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार आदिवासी मुलींचे वसतीगृह, सालेकसा व आदिवासी मुलांचे वसतीगृह, साकोली येथील वसतीगृहांच्या जमिनीकरीता रु.२,६२,४७०/- + रु.१,२०,०००/- मिळून रु.३,८२,४७०/- इतक्या रक्कमेची आवश्यकता होती. याबाबत उक्त क्र.(१) येथे नमूद अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने रु.३.८३ लाखाचा पुरवणी मागणी प्रस्ताव जुलै,२००७ च्या पावसाळी अधिवेशनात विधान मंडळाच्या मान्यतेसाठी (बाब क्र.१८२ अन्वये) सादर करण्यात आला होता.


आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम,२००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि.२७ जुलै,२००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीत तरतूदींचा वितरणासाठी पारित झाला असल्याने वर नमूद दि.१४ सप्टेंबर,२००७ च्या शासन निर्णयान्वये बाब क्र.१८२ अन्वये भंडारा जिल्हयातील वसतीगृहांच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पीत झालेली तरतूद वितरित करुन खर्च करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदर तरतूद या शासन निर्णयाद्वारे

कॅशफ्लो प्रमाणे खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर तरतूदीचे वाटप प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि.गोदिया यांना करावे. या तरतूदी संगणक वितरण प्रणालीनुसार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वितरित करण्यात आल्या आहेत.

३. याबाबतचा खर्च मागणी क्र.टी-६, ४२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७ (शिक्षण)-राज्य योजनांतर्गत योजना (०२)(०४) भूमि संपादन (४२२५ ०९३९) याखाली करण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक क्रमांक २९०/०७/व्यय-१४, दिनांक २५.६.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००७०९२९१७२४३९००९ असा आहे.


(ला.रा.गुजर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर,

महालेखापाल, लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि.गोदिया.

जिल्हा कोषागार अधिकारी, जि.भंडारा.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

अधिक्षक, शासकीय मुलींचे वसतीगृह, सालेकसा, ता.देवरी, जि.भंडारा.

अधिक्षक, शासकीय मुलांचे वसतीगृह, सालेकसा, ता.देवरी, जि.भंडारा

कक्ष अधिकारी (का.०७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

निवडनस्ती (का.१७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.